



## जागतिकीकरणाचा मराठी साहित्यावरील प्रभाव

**डॉ. हरिशचंद्र मधुकर गायकवाड**

मराठी विभाग प्रमुख

शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परांडा,

ताळुका — परांडा जिल्हा — उस्मानाबाद.

### ● प्रस्तावना :

जागतिकीकरण म्हणजे काय? याचा अर्थ अनेही समजलेला नाही, जागतिकी करणाचा अर्थ अनेकांनी आप—आपल्या परीणे लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीमुळे स्वतःला फटका बसला, त्या गोष्टीचा अन्वयार्थ जागतिकी करण असा लावला जातो. जागतिकी करण हा शब्द कसा व्यापक बनत गेला आपण थोडक्यात पाहू 'पृथ्वी' म्हणे जिच्याबर संपुर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व आहे, ती कशावर उभी आहे तर ती शेषनागाच्या फण्यावर उभी आहे अशी एक कथा आपल्याला परिचित आहे, शेषनागाने डोळे उघडले की दिवस व बंद केले की रात्र तर मान हलविली की, भूकंप अशी एक कथा आपल्याकडे सांगितली जाते. पण या कथेला मुठमाती देण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांनी एक नवीन उत्पत्ती अशी आनली की ही पृथ्वी



शेषनागाच्या मर्स्तकावर नसुन ती श्रमीकांच्या मनगटावर आहे. पृथ्वीची जागा ही शेषनागाच्या मर्स्तकावरुन डायरेक्ट श्रमिकाचा हातावर उभी राहिली हे तात्कालीन समाजाने सर्व मान्य केले पण आज काल काळ खुप बदलत चाललेला आहे, शेषनागाच्या फण्यावरुन श्रमिकाच्या मर्स्तकावर आली आणि त्या नंतर ती संगनकाच्या पडदयावर आली. याला जागतिकीकरण म्हणतात विचारामध्ये आणि अचारामध्ये सातत्याने बदल होत जाने म्हणजेच आपल्या भाषेमध्ये जागतिकीकरण होय. या जागतिकीकरणाचा प्रभाव एकूण सर्वच बाबीवर म्हणजे क्षेत्रावर पडलेला दिसून येते, मग त्यातून

मराठी साहित्य कसे काय सुटेल? ||8|| भाषा हे मानव आणि मानवी समुहाला जोडणारे माध्यम आहे. तसेच ती संस्कृती संवर्धनाचे ही साधन मानले जाते. भाषा ही सामाजिक संस्था आहे. परंतु जागतिकी करणाच्या पारशर्वभूमीवर बदलणा—या मराठी भाषे बाबत अनेक साहित्याकांनी चिंता व्यक्त केली आहे. भाषेच्या संस्कारामुळे मराठी भाषेवर अनेक संकट निर्माण झाले आहेत. अशी भूमिका व्यक्त होताना दिसते. म्हणूनच प्रा.रा.ग. जाधव म्हणतात 'स्वतःला आणि स्वत्वाला मराठी भाषा पोरखी होउ पाहत आहे. तर भालचंद्र नेमाडे म्हणतात 'आपली

आयडेटीटी, कल्वर, एसेस हरवत चालली आहेत. ||1||

भाषीक परीवर्तनाला पर्याय नाही भाषा ही केवळ अभियक्ती विशेष नाहीतर ती अशय विषयही आहे. अनुभव विश्वाचे प्रकटीकरण करताना मराठी भाषा व्यतिरीक्त इतर भाषाचाही वापर आपसूक्च होवू लागतो. कारण आपल्या देशाची स्थिती ही बहुसांस्कृतीकरणाची आहे. विविधतेची आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने तयार झालेल्या भूमीत ग्लोबलच्या नावाने सामान्य माणूस वागवला जात आहे. सध्या साध्य नोकरीत लाखाचा भाव आणि जातीची चलनी आहे. जात धर्म प्रदेश आणि भाषा यावर झगडे वाढत आहेत. या झगड्यात अभाव क्षेत्राचे जग विस्तारत आहे, ||8|| तर जागतिकी करण आणि मराठी भाषा यांचा अनुबंध तपासण्यापुर्वी जागतिकीकरणाचे रूप—स्वरूप समजावून घेणे अवश्यक आहे.

ग्लोबल व्हिलीच्या पाठीमागे लागत लिकेज तसेच समस्याग्रस्त राहिले आहे. भूगोलाच्या सिमा निर्माण केलेल्या आहेत. विकासासाठी दिल्याजाणा—या धोरणात बदल करूण धान्यपासून निर्माण केल्या जाणा—या दारुच्या उदयोगधंदयाना अनुदान देण्याचे धोरण कल्याणकारी असलेल्या सरकारकडून आखले गेले तेही घटणेच्या चौकटीत बसवून सर्व चाललेले आहे. मागील दोन वर्षांपासून शोषण व्यवस्था बदलविण्याच्या अनेकविधी चळवळी देशामध्ये आल्या, सामान्य मानसाच्या न्यायासाठी संघर्ष करणा—या चैतन्यमयी चळवळी होत्या, त्योचे अस्तीत्व संपावले आणि शासक भांडवली व्यवस्थेचे रक्षण झाले. नफयाच्या शोधात निघालेल्या भांडवलशाहींने सट्टेबाजी खेळ सुरु केला.

विकसनशील देशासाठी हा खेळ मारक होता. सामान्य मानसाच्या जगण्याचे, त्यांच्या न्यायाचे प्रश्न गैनच ठरविले जात आहेत. त्यांच्या संबंधी मुलभूत प्रश्नाला बगल दिली जात आहे. भांडवल शाहीला पूरक असणा—या विषयाकडे लक्ष वेधने किंवा महत्वाच्या नसणा—या प्रश्नाची चर्चा करणे अवश्यक ठरविले जात आहे. त्यांतून मानवी संवेदना भावणा, विचार यावर भांडणारी व्यवस्था, भांडवली बाजार यांचा प्रभाव निर्मिला जातो.<sup>14</sup>

थोडक्यात 1990 नंतरच्या साहित्यात बदलत्या जीवनमानाचे बदलते प्रतिबंध दिसून येते. 1991 साली गॅट करारावर सहया झाल्या नंतर देशातील सर्वच बाजारपेठा मुक्त व खुल्या करण्यात आल्या. या मुक्त व खुल्या बाजारपेठाचा परिणाम एकूण सर्वच क्षेत्रावर झालेला दिसून येते. जागतिकीकरणामुळे देश— देशामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या, प्रत्येक देश आप—आपले बळे वापरु लागली इतरांना कमी समजून स्वतःला श्रेष्ठ कसे म्हणवून घेता येईल याची जणू स्पर्धाच लागली होती, पण एक बाजू श्रीमंती व गरीबी यांच्या मधले अंतर वाढत जावू लागले. देशाचा विकास झाला असे अभासी चित्र निर्माण केले जावू लागले पण अन्य देशाच्या तुलनेत भारत देश हा मागास, गरीब अस्थिर, उपेक्षीत वंचित अशा लोकांचा, त्यामुळे जागतिकी करणाचा यांच्या जीवनावर होणा—या प्रतिकूल परिणामाचा विचार केला नाही.<sup>12</sup> माहिती नेत्रज्ञानाच्या माध्यमातून जी माहिती, प्रसारित होवू लागली त्यामुळे तेथील लोकांच्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीला हादरे बसू लागले सामाजिक स्थैर्याला, सामाजिक सलोख्याला धोका निर्माण झाला, थोडक्यात सर्वच व्यवस्थावर जागतिकी करणाचे परिणाम दिसू लागले. जागतिकी करणामुळे चळवळीला संस्कृती निर्माण होवू लागली.<sup>15</sup>

मराठी साहित्यावर जागतिकीकरणाचा प्रभाव शोधताना असे दिसले की, अलिकडील साहित्यिकाच्या लेखनामध्ये मोठ्या प्रमाणात इतर भाषेचा शिरकाव होताना दिसून येत आहे. याचा प्रामुख्याने विचार करावयाचा झाल्यास नाटक या साहित्य प्रकारात प्रामुख्याने त्यातील संवादामध्ये इंग्रजी भाषेतील षब्दाचा फार मोठ्या प्रमाणात घिरकाव झाल्याचे दिसून येते. नाटकात एखादे दारु पिणारे पात्र जर दाखविले तर तो पाच शब्दापैकी दोन शब्द इंग्रजी अथवा इतर भाषेत एकवताना दिसून येतो एकूणच ज्या पद्धतीने इंग्रजी अथवा हिंदी पद्ध वापरले जातात आणि ज्या वाक्य रचना जन्मास येते, ते बघून मुळातच व्याकरण हृददपार होते की, काय अशी रस्तीती निर्माण झाली आहे. आणि व्याकरणाचे नियम बदलून एक नवीनच भाष निर्माण होते की काय असे वाटू लागले आहे.<sup>17</sup>

जागतिकी करणाचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात नाटक या साहित्य प्रकारावर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तेंडुलकरांची नाटक हे फार कांतीकारक मानावी लागतील. कारण तेंडुलकरांच्या नाटकातील पात्र हे सरास आपली आभिनय व्यक्त करताना इतर भाषेचा वापर नव्हे जास्त प्रमाणात इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसून येतात. जागतिकिरणाचा फार मोठा प्रभाव तेंडुलकरांच्या नाट्य वाडःमयावर पडल्याचे दिसून येते. औद्योगीकरण यांत्रिकीकरण सहरीकरण आणि आधुनीकतेच्या पाश्वर्भूमीवर समाजाचे वास्तव आपल्या नाटकातून मांडले एक नवी नाट्यभाषा त्यांनी रंगभूमीला दिली. तसेच तेंडुलकराबरोबरच सतिश आळेकरांच्या देखील नाट्यसाहित्याचा या ठिकाणी 1990 च्या नंतर मराठी वाडःमयात अनेक प्रकारचे बदल घडून आले. सामाजिक परिणामातून आणि वाडःमयीन बदलाच्या मुख्य संकल्पनेतून नवे आविष्कार समोर आले. साहित्यातली जवळ — जवळ सर्वच प्रकारावर सामाजिक बदलाचा प्रभाव पडला षक्यतो याचा प्रभाव जास्त प्रमाणात कविना या वाडःमय प्रकारत जास्त दिसून आला. कळत — नकळत 1990 नंतरच्या सामाजिक जीवनाचे प्रतिबंध उमटले, हे प्रतिबंध उमटत असताना त्याच्या मुळाणी 1990 नंतरचे बदल अर्तभूत आहेत हे बदल प्रामुख्याने जागतिकी करणाच्या परिणामातून घडून आले. या कळात मराठी साहित्य या पकरणामातून मोठ्या प्रमाणात निर्मात झाले या जागतिकी करणाच्या संदर्भात अविष्कार गो.पु. देशपांडे यांचे 'मुझीक सिस्टीम' हे नाटक शरणकुमार लिंबाळे यांची 'झुंड' ही

साहित्याकृती सदानंद देशमुख यांचा 'बोरोमास' या कादंबरीतुनही जगातीकी करणाऱ्या परिणामातून उधवस्त झालेले शेतकरी, आणि शेती याचे चित्रण येते. कविता या वाडःमय प्रकारात उत्तम कांबळे, प्रज्ञा दया पवार यांची आरपार अर्थात प्रणांकीत, भुंजग मेश्राम, अरुण काळे, संजय बंकटराव आघाव यांची 'चैत्रपालवी' काव्यसंग्रहातील बाप या कवितेतुन हे अनुभव विश्व नेमकेपनाने टिपले आहे, तर नाटक वाडःमय प्रकारामध्ये मकरंदसाठे याचे 'ते पुढे गेले' सदानंद बोरकर याचे आत्महत्या, डॉ. सतिष पावडे यांचे ढिगारा यातुन सायाजिक बदाणचे वास्तव आल्याचे दिसून येते. जागतिकी करणाचा एक अपरिहार्य घटक असा भाग खाजगीकरण व उदारीकरण असते.<sup>13</sup>

मागच्या आडीच तीन दशकांपासून जागतिकीकरण हा विषय सर्वार्थाने आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहून आला आहे. हा विषय वगळून आपल्याला नव्या वाडःमयीन, सांस्कृतीक स्थित्यंतराचा विचार करता येणार नाही, कारण साहाजिक राजकीय आणि साहित्य क्षेत्रासह सर्वच पर्यावरण या विषयाने प्रभावितन झाले आहेत. जागतीकी करणाने आपल्या समग्र आशा सांस्कृतीक आकृती बंधाला नवा आकार दिल्यामुळे एका नव्या एका संस्कृतीचा उदय झाला आहे. ही संस्कृती तंत्रज्ञानाने व्यापली असल्यामुळे आपले सांस्कृतीक वैविध्य आणि भाषा व साहित्यावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते, या परिणामाची चर्चा यापुर्वी खुप मोठया प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारे झाल्याचे दिसून येते विशेषत: साहित्याच्या क्षेत्रात तर ही चर्चा विविधांगी स्वरूपाची राहिली आहे. तरीही या प्रवाहाचे पैलु अलक्षितचे आहेत. प्रामुख्याने विचार केला पाहिजे कारण त्यांच्या वाडःमयात सुधा जागतिकीकरणाचा छापा दिसून येतो.<sup>13</sup>

नाटय वाडःमयाबरोबरच कादंबरी व कविता या प्रकारातर ही जागतिकीकरणाचा प्रभाव दिसून येते. अधुनिकतेची ओळख करून देतानाचे दिसते. या मध्ये प्रामुख्याने दलिन साहित्याचा विचार प्रामुख्याने पुढे येतो, शोषित, दलित समाज हा आता 20 व्या व 21 व्या शतकात परीवर्तन वादी विचाराने भारावून गेलेल्याचे दिसते. या साहित्यामध्ये येणारा तरून युवक हा आधुनिक विचाराने भारावून गेला आहे. जागतिकी करणाची वेध तो घेत असताना दिसुन येतो. खेड्यामध्ये त्याला किळसवाने वाटत आहे, तो नवीन विचाराने भारावून गेलेल्याचे दिसून येते, त्याला आता शहराकडे जाण्याचा वेध लागला आहे, असे अनेक तरून कादंबरी कारांनी आपल्या कादंबरीचे नायक बनवून वाचकासमोर उभे केले आहेत, उदा. 'मुंबई दिनांक' या कादंबरीतून लेखक आरुण साधू यांनी जागतीकीरणातून बदलते मुंबईचे स्वरूप आपल्या लेखनात प्रामुख्याने दाखविले आहे. तर बाबुराव बागुल यांचे समग्र साहित्य हे जागतिकतेकडे व आधुनिकतेकडे झुकनारे दिसते यांच्या कथेचा कादंबरीचे नायक—नायिका हे परस्थीती बदलण्यासाठी येणा—या संकटावर मात करण्यासाठी, स्वतःशी आणि आयुष्याही संघर्ष करताना दिसतात व आधुनिकतेशी समरस होण्याचा प्रयत्न करताना दिसतात.<sup>18</sup>

जागतिकीकरणाचा परिणाम सर्वात जास्त कविता या वाडःमय प्रकारात झाल्याचे दिसून येते गेल्या दोन दशकातील मराठी कविता अभ्यासताना तिचे स्वरूप मराठी कवितेच्या आजवरच्या कवितेपेक्षा किती बदलले असल्याचे लक्षात येते. हा बदल प्रामुख्याने कवितेतील अशय आणि तंत्राच्या अंशाने आहे, हे सहज लक्षात येते अन्य वाडःमयात तुलनेत जगतिकी करणाचा परिणाम कवितेमध्ये झाल्याचे ठळकपणे जाणवून यावा हेही विचारात घेण्यासारखे आहे प्रामुख्याने हा बदल नव्यदच्या दशकापासून झाल्याचे दिसून येते या कविताला 'नव्यदोत्तर कविता' असे संबोधण्यात येवू लागले आ—आपल्या मनातील शैल्य दुःख या कवितातून प्रामुख्याने पुढे आल्याचे दिसते या काळातील कवितेने कवितेचा साचा सोडून एक वेगळ्याचे प्रकारचे अभिव्यक्त रूप वाचकासमोर मांडण्याचा घाट घातला या कविता मध्ये नवनवीन प्रकार येवू लागले. आपल्या मणातील दुःख वेदना या इतरापर्यंत पोहाचविल्या जावू लागल्या, बकाल वास्तावाचा, निरागस वस्तीचे वर्णन आपल्या काव्यातून मांडले जावू लागले, यामध्ये प्रामुख्याने ना. धा. महानोर, नामदेव ढसाळ, हिरा बनसोडे बाबुराव बागुल यांच्या काव्याचा विचार करावा लागतो जुन्या प्राचिन अभ्यासाची चौकट जनूया मंडळीत मोडून नव विचाराची कविता पुढे येवू लागली. हा केवळ जागतिकीकरणाचा परिणाम म्हणावा लागेल.<sup>13</sup>

जागतिकीकरणाचे बरे बाईंट परिणाम सर्वप्रथम शहरी भागात, महानगरात जानवू लागले त्यामुळे अशा प्रकारची कविता प्रथम महानगरीय कविनी लिहीली आणि त्यानंतर जागतिकी करणाचे वारे जसे—जसे ग्रामीण भागकडे वाहू लागले

तसे—तसे ग्रामीण कवी देखील अशाच आशयाचा कविता करू लागले. परंतु त्यामुळे ग्रामीण कवी व शहरी कवी यांच्या काव्याचा अशय सारखाच येवू लागला, यामुळे उदभवलेल्या सरमिसळीचा परिणाम म्हणून

आजच्या दशकातील कवींच्या 'कवी' म्हणून असणा—या स्वातंत्र्य आस्तीत्वाचा, कवी व्यक्तीमत्वाचा लोप झाला, त्यामुळे आता शहरी व ग्रामीण असा भेद राहिलेला नाही, याचा अभ्यास आता एकत्रच करावा लागतो.<sup>[3]</sup>

नवोदतरी दशकातील हे कवी निव्वळ महानगरीय संवेदनांनी लिहणारे, बाजाराने विकसीत केलेल्या उत्पादनामुळे बळकाविलेली सैरवैर अभिव्यक्त करणारे योचे लेखन आहे जागतिकीकरणाची संवेदना मांडणारे 'बहुजनवादी आवाज' चे कवी आहेत. यामध्ये अरूण काळे, प्रज्ञा पवार, महेंद्र भवरे, श्रीधर तिळवे, इंद्रजीत भालेराव, मंगेष काळे, दासू वैद्य, कवीता माहाजन, संजय आघाव, सचिन केतकर यांच्या काव्याचा यामध्ये समावेश असल्याचे दिसून येते.<sup>[3]</sup>

90 च्या दशका नंतर मराठी कवितेत फार मोठ्या प्रमाणत बदल घडवू मोठ्या प्रमाणात मराठी साहित्यावर जागतिकी करणाचा परीणाम होउन इंग्रजी भाषेचा त्यात पिरकाव झाला उद. मंगेष काळे यांच्या कवितेत.

"टाईम टू टाईम देवळात राहायची । सवय करा धनी

ओळहर टाईमचा फरक मात्र । मागू नका तुम्ही

बाहेरची फिरकी करा कमी । घरचं पुर करा

इतके दिवस केलं अँडजेरस्ट । पुरे झाला तोरा"

अशा प्रकारे एक नाही तर अनेक वितामध्ये जागतिकीकरणाचा म्हणजे मराठी व्यतीरीकत इतर भाषेचा परीणाम झाल्याचे दिसून येते. तसेच आंबेडकरवादी तत्वज्ञानातुन पुढे आलेल्या कवीता मध्ये, कवी अरून काळे बाबासाहेबांना उद्देशुन बोलतानाही जागतिकीकरणाचे लादलेल्या नव्या भाषिक सदस्यांना वापर कसा करतो हे पुढील ओळीतून निर्दर्शनास येते.<sup>[2]</sup>

तू मदर बोर्ड माझ्या संगनकाचा

आणि मल्टीमीडीया की बोर्ड

हा संगणक, ही मेमरी अन

अपडेट प्रोग्रॅमही तूच दिलेला

शेती व्यवसाय करणा—या ग्रामीण भागात वास्तव करणा—या शेतक—या वरही जागतिकीकरणाचे परीणाम कसा झाला याचे वर्णनही कविता मध्ये झालेल्याचे दिसते. ग्रामीण भागात केल्या जाणा—या कविताचे स्वरूप देखील बदलत गेले. जागतिकीकरणामुळे खेडयापाड्यात पोहचलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने एकीकडे जगजवळ आल्याचे दिसत असले तरी मानस मात्र एकमेकापासन दुरावत चाललेली आहेत. स्वालंबी, संवेदनाहीन होत चाललेली आहेत.<sup>[2]</sup>

हे सांगताना अजय कांडर म्हणतात,

का जे साधा शब्द ही बोलत नाहीस गरिबांशी

ते इमेल धाडतात मित्राना

का एक निरोपही देवू शकत नाहीत शेजा—यांना

ते मोबाईल टू मोबाईल राहतात दररोज

का जे स्वतःशीही साधु शकत नाहीत सुसंवाद

ते इंटरनेटवर जग पाहतात.

### थोडक्यात :

जगतिकी करणाने या पृथ्वीतलावरचे सर्वच क्षेत्र व्यापुन टाकले आहे. विश्वातल्या प्रत्येक वस्तु वर त्याचा परीणाम असल्याचे दिसून येते त्यात मग मराठी, साहित्यच कसे मागे पडणार असे दुःखात आनंद शोधण्यासारखे करावे लागते.

जागतिकीकरणाचा मराठी साहित्यावर फार मोठा प्रभाव पडल्याने मराठी साहित्यात आहेत त्या प्रकारापेक्षा आणखी जास्त प्रकार पडतात की काय याची शक्यता डोके वर काढु पाहत आहे.

### संदर्भ :

- जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य : संपादक :— रविंद्र शोभणे.
- जागतिकीकरण आणि वंचित समाज : रमेश पतंगे

- 
3. जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य :संपादक :— प्रा. नागनाथ कोतापले व प्रा. दत्ता भगत
  4. जागतिकीकरण स्वरूप आणि भवितव्य: रावसाहेब करळे
  5. जागतिकीकरण आणि साहित्य संपादक : डॉ. शरद गायकवाड प्रा.सुनिल शिंदे
  6. जागतिकीकरण आणि मराठी भाषा: डॉ.सौ. सुर्यकांता आजमेरा, प्रा. विनोद उपर्वट
  7. जागतिकीकरण समस्या, अशय आणि अनुभव :सी.प.खेर
  8. जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न: उत्तम कांबळे
  9. साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण :भालचंद्र नेमाडे.